

## महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

महानगरपालिका क्षेत्रातील अवैध बाधकांमाना आळा घालण्यासाठी  
सेटलाईट ईमेजरीद्वारे मॅपींग करण्याबाबत

(१) २०१४ (२३-१२-२०१४). श्री.हनुमंत डोळस (माळशिरस) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महानगरपालिका क्षेत्रातील अवैध बाधकांमाना आळा घालण्यासाठी सेटलाईट ईमेजरी द्वारे मॅपींग करण्याचे आदेश राज्य शासनाने सन २००५ मध्ये दिले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील आदेशानुसार राज्यातील किती व कोणत्या महानगरपालिका सदरील तंत्रज्ञानाचा वापर सुरु केली आहे,
- (३) ज्या महानगरपालिका सदरील तंत्रज्ञानाचा वापर अद्याप पर्यंत सुरु केलेला नाही त्यानी तो त्वरीत सुरु करण्यासाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (११-०७-२०१६) : (१) राज्य शासनाने दि.०६/०५/२०१६ रोजीचे शासन निर्देशान्वये दिलेले आहेत.

- (२) राज्यातील सर्व (एकूण २६) महानगरपालिकांना तसेच सर्व नगरपालिका/विशेष नियोजन प्राधिकरणे यांना सॅटलाईट ईमेजरीचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.
- (३) निर्देश सन २०१६ मध्ये दिलेले असून त्यानुसार कार्यवाही करणे महानगरपालिका आयुक्तांवर बंधनकारक आहेत.
- (४) लागू नाही.

**कोल्हापूर जिल्ह्यात सीसीटीव्हीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत**

(२) ७१११ (०७-०४-२०१५). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अतिरेक कारवाया, उजळाईवाडी येथील गावठी बॉम्बस्फोट, कागलमध्ये (जि.कोल्हापूर) सापडलेले बॉम्ब, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहराची सुरक्षा, औद्योगिककरणाचे जाळे, वाढती लोकसंख्या आणि कामाचा अतिरिक्त यामुळे पोलीसांचे अपुरे असलेले संख्याबळ लक्षात घेऊन शहराच्या सुरक्षेसाठी तत्कालिन आघाडी सरकारने घोषित केलेले तीन कोटींचा सीसीटीव्हीचा प्रस्ताव प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जानेवारी माहिण्यात होणाऱ्या नियोजन बैठकीमध्ये कोल्हापूरच्या सुरक्षेसाठी निर्णय घेऊन प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याबाबतची मागणी नागरीकांनी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) : (१) हे खरे नाही. परंतू, कोल्हापूर जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध खाजगीदारांकडून विविध ठिकाणी १२०२ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले असून ५४ कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. तसेच बंद असलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही दुरुस्त करून घेण्याबाबत पोलीस अधिक्षक, कोल्हापूर यांनी संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील श्री.ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये देवस्थान समितीमार्फत ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ते चालू स्थितीत आहेत.

(२) दि. ३ जून, २०१५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्याकडील सुरक्षित शहर प्रकल्पांतर्गत कोल्हापूर यांच्याकडील सुरक्षित शहर प्रकल्पांतर्गत कोल्हापूर शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणेकामी कमांड व कंट्रोल सिस्टिम बसविणे या नाविन्यपूर्ण योजनेस २०१५-२०१६ मध्ये २००.०० लाख इतक्या योजनेस जिल्हा नियोजन समिती, कोल्हापूर यांनी दि.१७.६.२०१५ रोजीच्या आदेशान्वये प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**जेएनपीटी बंदरातून परदेशात जाणा-या मालाने भरलेल्या कंटनेरमधील रक्तचंदनाचा साठा सीमा शुल्क अधिका-यांनी जप्त केल्याबाबत**

(३) ७१५० (०६-०४-२०१५). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. १९४ (३)

- (१) जेएनपीटी बंदरातून परदेशात जाणाऱ्या मालाने भरलेल्या कंटेनरमध्ये भोपळ्याच्या खाद्य पदार्थात असलेला रक्तचंदनाचा साठा सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दिनांक १२ डिसेंबर, २०१४ रोजीच्या सुमारास जप्त केला, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी किती जणांना अटक करण्यात आली व त्यांचेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०७-२०१६) :** (१) होय.

प्राप्त गोपनीय संदेशानुसार डिरोक्टरेट ऑफ रिव्हीन्यु इंटेलिजेन्सने संयुक्त अरब अमिरातीला जाणारे दोन कंटेनर दिनांक ९.१२.२०१४ रोजी जप्त केले होते. या कंटेनरमधील एकूण ५०.९६ मेट्रीक टन वजनाचे रक्तचंदनाची एकूण किंमत बाजार किंमती प्रमाणे अंदाजे रु.२०.४० कोटी एवढी होती.

(२) नाही.

सदरचे दोन कंटेनर संबंधी कोणीही दावेदार नसल्याने सदर प्रकरणी कोणत्याही व्यक्तीला अटक झालेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई, नवी मुंबईमध्ये महागड्या व हायटेक कार चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत**

(४) ८४०० (०६-०४-२०१५). **श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई व नवी मुंबईमध्ये महागड्या व हायटेक कार चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गेल्या वर्षात मुंबईतून तब्बल ७० हायटेक इनोव्हा कार चोरीस गेल्या असून चोरीस गेलेल्या गाड्यांमधून अतिरेकी आणि स्फोटकांची वाहतुक होण्याची शक्यता आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :** (१) बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत कारचोरी बाबत सन २०१२, २०१३ व २०१४ मध्ये अनुक्रमे १२३५, ११२६ व ९४४ गुन्हे दाखल आहेत. नवीमुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत कारचोरी बाबत सन २०१२, २०१३ व २०१४ मध्ये अनुक्रमे ०४,०० व ०९ गुन्हे दाखल आहेत.

(२) सन २०१४ मध्ये ७२ इनोव्हा कार चोरीस गेल्याबाबत गुन्हा नोंद आहेत.

(३) कार चोरीचे प्रयत्न कमी करण्यासाठी दिवसा/ रात्रौ अचानकपणे नाकाबंदी करणे, वाहनांची तपासणी करण्यात येते. तसेच शहरात महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**चिंचोळी (जि.सोलापूर) एमआयडीसी प्रकल्पात पोलीस स्टेशन प्रस्तावाबाबत**

(५) २४६३३ (१०-०८-२०१६). श्री.सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चिंचोळी (जि.सोलापूर) एमआयडीसी प्रकल्पात चोरी व सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना ३५० एकराच्या चिंचोळी एमआयडीसी प्रकल्पात केवळ २ पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे असे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच चिंचोळी एमआयडीसी येथे पोलीस स्टेशन प्रस्ताव मंजूर असून देखील पोलीस स्टेशन उभारण्याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही असे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, चिंचोळी एमआयडीसी येथे पोलीस स्टेशन उभा करण्यासाठी तसेच सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याकरिता कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबनाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) : (१) नाही, हे खरे नाही.

चिंचोळी एमआयडीसीकरिता मोहोळ पोलीस ठाण्यामधील एक सहायक पोलीस निरीक्षक व पाच पोलीस कर्मचारी नेमण्यात आले असून नियमितपणे नाईट राऊंडकरिता कर्मचारी नेमले जातात. तसेच पोलीस ठाणे चेकिंग अधिकारी हे एमआयडीसी हद्दीत चेकिंग व नाईट राऊंड करतात.

(२) व (३) नाही, हे खरे नाही. चिंचोळी एमआयडीसी येथे नवीन पोलीस स्टेशन निर्मितीबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्याकडून दिनांक २०.१.२०१२ रोजी पोलीस महासंचालक, म.रा.मुंबई यांच्या कार्यालयास प्राप्त झाला आहे. पदनिर्मितीच्या पुढील टप्प्यामध्ये सदर प्रस्तावाचा विचार करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांबाबत**

(६) २८४३३ (२१-०१-२०१६). श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.अनिल बाबर (खानापूर), श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.सुरेश लाड (कर्जत),

श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.संदीप नाईक (ऐरोली) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांबाबतच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक ८ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्या दरम्यान गिरणी कामगारांच्या एकजूट संघटनेने दादर येथे धरणे आंदोलन केले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गिरणी कामगारांच्या घरांबाबत दिनांक १६ जुलै, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (१३-०७-२०१६) : (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दादर पोलीस ठाणे, मुंबई यांचा अहवाल पाहता, हे खरे आहे.

(२) व (३) म्हाडामार्फत उपलब्ध होणाऱ्या सदनिकांपैकी गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत ६ गिरण्यांच्या जमिनीवर २६३४ सदनिकांची दि.९ मे, २०१६ रोजी सोडत काढण्यात आली असून सोडतीत विजयी गिरणी कामगारांना त्यांच्या पात्रता निश्चितीनंतर सदनिकाचा प्रत्यक्ष ताबा महानगर पालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर देण्याचे प्रस्तावित आहे.

एमएमआरडीए मार्फत वितरीत करण्यात यावयाच्या ४८०० सदनिका सदरहू प्राधिकरण राबवित असलेल्या भाडेतत्वावरील घरे योजनेअंतर्गत मौजे कोन, ता.पनवेल येथे स्थित असलेल्या मे.लुसिना लँड डेव्हलपमेंट या प्रकल्पातून प्राप्त होतील. त्या अनुषंगाने प्राधिकरणाचे अधिकारी व गिरणी कामगारांचे प्रतिनिधी यांच्याद्वारे वेळोवेळी प्रकल्पाच्या विकासाबाबतच्या माहितीकरीता स्थळ परिक्षण करण्यात आलेले आहे असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

#### बांबवडे (ता.शाहुवाडी जि.कोल्हापूर) येथे पोलीस ठाणे होणेबाबत

(७) २९०५७ (२१-०१-२०१६). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहुवाडी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शाहुवाडी (जि.कोल्हापूर) तालुक्यातील लोकसंख्या सुमारे २ लाख ६५ हजार व महसुली १३१ गावे व २५० वाड्या वस्त्या इतकी असून शाहुवाडी पोलीस ठाण्यांतर्गत मलकापूर, आंबा, तुरुकवाडी, भेडसगाव, बांबवडे हे बीट असून तेथे फक्त ४५ कर्मचारी कार्यरत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शाहुवाडी तालुक्यातून कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग गेला असून या सर्वांचा भर एका पोलीस ठाण्यावर पडत असल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण येतो, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, बांबवडे येथे नवीन पोलीस ठाणे निर्माण करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) होय, हे खरे आहे.

शाहूवाडी पोलीस ठाण्यात १ पोलीस निरीक्षक, १ पोलीस उपनिरीक्षक व ४१ पुरुष/महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

(२) होय, हे खरे आहे. शाहूवाडी पोलीस ठाणे हद्दीमधून जाणाऱ्या महामार्गावर घडणारे अपघात व वाहतूक नियंत्रणाचा अतिरिक्त भार शाहूवाडी पोलीस ठाणे (बांबवडे पोलीस दुरक्षेत्र) येथील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचेवर पडत असल्याने शाहूवाडी पोलीस ठाण्यास अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची तजवीज ठेवली आहे.

(३) शाहूवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत बांबवडे पोलीस दुरक्षेत्र कार्यरत आहे. बांबवडे पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### पन्हाळा (जि.कोल्हापूर) तालुक्यातील महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत

(८) २९०९० (२१-०१-२०१६). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पन्हाळा (जि.कोल्हापूर) तालुक्यातील किसरूळ, पुनाळ, काळे, बाजारभोगाव, जांभळे, धमनी इ. गावात माहे ऑगस्ट २०१५ पासून दागिन्यांसाठी महिलांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी काळे (ता.पन्हाळा जि.कोल्हापूर) पोलीस स्थानकात तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर परिसरामध्ये कायमस्वरूपी पोलीस गस्त सुरु करण्यासाठी या प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :** (१) हे खरे आहे.

(२) ऑगस्ट २०१५ पासून दागिन्यांसाठी महिलांवर हल्ला केल्याबाबत एकूण २ घटना घडलेल्या असून त्याबाबत काळे पोलीस स्टेशन येथे गु.र.न.०८/२०१५ भा.दं.वि.कलम ३२६, ५०६ दि.१३/८/२०१५ रोजी गुन्हा दाखल आहे. सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच एका महिलेवर अज्ञात आरोपीने हल्ला केल्याबाबत काळे पोलीस ठाणे येथे गु.र.नं.०९/२०१५ भा.दं.वि. कलम ३२४, ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुल्ल्याचा तपास सुरु आहे.

(३) काळे पोलीस ठाणे हद्दीत त्याच प्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महिलांचे दागिणे चोरीच्या घटना, घरफोडी चोरी या सारख्या घटना घडू नयेत म्हणून सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवसा

व रात्री सशस्त्र पेट्रॉलिंग करीता पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्या प्रमाणे कार्यवाही सुरु आहे.

(४) विलंब झालेला नाही.

**मुंबई उपनगरातील अंधेरी (पूर्व) गोखले रोड उड्डाणपुलाजवळ ओम श्री.साई को.ऑ.हौसिंग सोसायटीची झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत**

(९) २९३९७ (२१-०१-२०१६). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगरातील अंधेरी (पूर्व) गोखले रोड उड्डाणपुलाजवळ ओम श्री.साई को.ऑ.हौसिंग सोसायटीची झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत असून विकासकाच्या अकार्यक्षमतेमुळे गेल्या १४ वर्षांपासून योजना रखडली असून रहिवाशांची संमती न घेणे, तसेच शासनाच्या लागणा-या परवानग्या न घेतल्याने सदरचा प्रकल्प रखडला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यापूर्वी विकासकाने आशापूरा ऑप्शन प्रा.लि.या कंपनीला विकण्यात आला असून सदरचा प्रकल्प अद्याप पर्यंत अपूर्ण अवस्थेत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अनेक रहिवाशांना संक्रमण शिबिरात घरे देण्यात आली तथापि ज्या संक्रमण शिबिरात घरे देण्यात आली ती संक्रमण शिबिरे तोडण्यात आल्यामुळे रहिवाशी बेघर झाले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (१३-०७-२०१६) : (१) मौजे विलेपार्ले येथील न.भू.क्र.१ (पै) २,२/१ ते २,३,३/१ ते ३,४,४/१ ते १७,५,७(पै), ७/१ ते १०, ८,८/१ ते १६ व ३७(पै) या भूभागावरील ओम श्री.साई सह. गृहनिर्माण संस्थेची झोपडपट्टी पुनर्वसन योजना दि.१६/९/२००३ रोजी स्विकृत करण्यात आली. त्यानंतर दि.१/९/२००७ रोजी सक्षम प्राधिकारी यांचेकडून परिशिष्ट-२ प्राप्त झाल्यानंतर सदरहू योजनेस दि.४/६/२००७ रोजी प्रथम व दि.२७/१/२०१० रोजी सुधारित आशयपत्र देण्यात आले आहे. योजनेतील संयुक्त इमारतीच्या आराखड्यांना दि.५/१/२०११ रोजी व पुनर्वसन इमारतीच्या बांधकामास दि.२५/९/२०१३ रोजी परवानगी देण्यात आलेली आहे. सद्यःस्थितीत पुनर्वसन इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. सदरहू योजनेतील पात्र झोपडीधारकांपैकी ८०.१५ % झोपडीधारकांनी योजनेस लेखी संमती दिलेली आहे. परंतु प्रत्यक्षात असहकार्य करीत असलेल्या झोपडीधारकांविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नि.व पु.) अधिनियम १९७१ च्या कलम ३३/३८ अन्वये कारवाई सुरु करण्यात आली आहे. सदरची कारवाई थांबविण्याकरीता स्थानिक रहिवाशी, समाजसेवक/संस्था यांच्यामार्फत वारंवार तक्रारी करून अडथळा आणल्याने प्रकल्प राबविण्यास विलंब झाल्याचे दिसून येते.

(२) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयातील उपलब्ध अभिलेखानुसार सदरहू झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस विकासक मे.चार्मी इंटरप्रायझेस असल्याचे दिसून येते. सद्यःस्थितीत सदरहू झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील संयुक्त इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

(३) व (४) सदरहू योजनेसाठी संक्रमण शिबीराकरीता दि.३/६/२०१० रोजी परवानगी देण्यात आली होती. तथापि, सदर संक्रमण शिबीर पुनर्वसन इमारतीच्या जागेवर येत असल्याने जुलै २०१३ मध्ये संक्रमण शिबीरे तोडण्यात येऊन विकासकाने पात्र झोपडीधारकांना भाडे देऊन स्थलांतरित केले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

---

**खडकवाडी (ता.पारनेर, जि.अहमदनगर) येथे ३५ वर्षीय युवकाचा**

**डोक्यात दगड घालून खून केल्याबाबत**

(१०) २९७९६ (२१-०१-२०१६). श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खडकवाडी (ता.पारनेर, जि.अहमदनगर) येथील नामदेव महादू वाळुंज या ३५ वर्षीय युवकाचा डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना दिनांक ११ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्या सुमारास घडली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दोषी व्यक्तीविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर घटनेबाबत पारनेर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २८०/२०१५ भा.दं.वि.क. ३०२, १२० (ब), १०९, ३४ प्रमाणे दि.११/०८/२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात एक महिला व दोन विधीसंघर्षीत बालके आहेत. गुन्ह्यातील आरोपींना पोलीस कोठडी तसेच न्यायालयीन कोठडी मिळाली असून सद्यःस्थितीत ५ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत व २ विधीसंघर्षीत बालकांना दि.१८/०८/२०१५ रोजी मा. न्यायालयाकडून जामीन मिळालेला आहे. तसेच गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

(३) विलंब झालेला नाही.

---

**लासलगाव (जि.नाशिक) येथील एका महिलेच्या गळ्यातील सत्तर हजार रुपये किमतीचे**

**मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत**

(११) २९९६३ (२१-०१-२०१६). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-



वि.स. १९४ (९)

(१) लासलगाव (जि.नाशिक) येथील डॉक्टर बंद छोडे हॉस्पिटलजवळून जाणाऱ्या तीन महिलांपैकी एका महिलेच्या गळ्यातील सत्तर हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावून चोरून नेल्याची घटना माहे ऑगस्ट २०१५ दरम्यान घडली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर चोरीची चौकशी करून शहरात दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीचा छडा लावण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**अंभी (ता.भूम, जि.उस्मानाबाद) गावात माहिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याबाबत**

(१२) २९९८० (२१-०१-२०१६). **श्री.मधुकरराव चव्हाण (तुळजापूर), श्री.न्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंभी (ता.भूम, जि.उस्मानाबाद) गावात दुष्काळाच्या दाहकतेमुळे १५ दिवसापासून हाताला काम नसल्याने अर्धपोटी असलेल्या कुटूंबातील एका ४० वर्षीय महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर गावातील मजुरांना रोजगार मिळवून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०७-२०१६) :** (१) हे खरे नाही.

प्रश्नात नमूद महिलेस ४ मुली व १ मुलगा अशी अपत्य असून त्यापैकी १ मुलीचे लग्न झाले असून इतर तीन मुली शिक्षण घेत आहेत. तसेच सदर महिलेचा पती मजुरी करत असून, त्यांना वडिलोपार्जित ३३ गुंठे जामिन असल्याने त्याची प्रचंड ओढाताण होत असल्यामुळे सदर महिलेने स्वतः पेटवून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अंभी येथे अ.मृ. न १३/२०१५ कलम १७४ दं.प्र.सं. प्रमाणे नोंदविण्यात आला असून तपास पूर्ण झाला आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) विलंब झालेला नाही.

**श्रीरामपूर (जि.अहमदनगर) येथील गुन्हेगार भर दिवसा रस्ता लूट, तलवार व चॉपर घेऊन दहशत पसरवित असल्याबाबत**

(१३) ३०००७ (२१-०१-२०१६). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्रीरामपूर (जि.अहमदनगर) येथील नेवासारोड, भीमनगर, मार्केट यार्ड परिसरात काही गुन्हेगार भर दिवसा रस्ता लूट करतात, तलवार व चॉपर घेऊन दहशत पसरवितात त्यांना कोणी अडविण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही जबर मारहाण करण्यात येते या गुन्हेगारांना या भागातील काही लोक अभय देत असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार केली तर पोलीस त्या गुन्हेगारांना पकडून आणतात व नंतर एका तासाने सोडून देत असल्याने सदरहू गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली असून याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) हे खरे नाही.

तथापि १५ ऑक्टोबर, २०१५ रोजी श्री.तुषार भालेराव रा.पुणे हे बस स्टॅंड परिसरात रात्री ८/१५ वा. च्या सुमारास जेवनाचे हॉटेलचा शोध घेत असतांना २ आरोपींनी त्यांना मारहाण करून त्यांचे खाशातील रु.२०००/- रोख बळजबरीने काढून घेण्याची घटना घडली आहे. त्याचवेळी गस्ती वरील पोलीस तेथे पोहचले व आरोपींना ताब्यात घेतले.

(२) दि.१५/१०/२०१५ रोजी श्री.तुषार भालेराव यांच्या फिर्यादीरून श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे दोन आरोपीविरुद्ध गु.रु.नं. २९७/२०१५ भा.दं.वि. कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक आरोपींची दि.१९/१०/२०१५ पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली. चोरी गेलेली रक्कम रु.२०००/- आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे. गुन्हाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आलेला आहे.

(३) विलंब झालेला नाही.

**त्र्यंबकेश्वर(जि.नाशिक) येथे जाणारा अवैध दारुसाठा नाशिक पोलीसांनी जप्त केल्याबाबत**

(१४) ३००७७ (२१-०१-२०१६). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक) येथे जाणारा अवैध दारुसाठा नाशिक पोलीसांनी अंजनेरी शिवारात एका मारुती व्हॅनमधून ताब्यात घेतला असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी पोलीसांनी संशयित आरोपी प्रकाश कन्हैयालाल खैमानी यास अटक करून तसेच सदर प्रकरणी चौकशी करून पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) होय.

सदर घटनेबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे प्रो. गु.र.नं. १४/२०१५ मु.पो.का. ६५ (ख) (ड) प्रमाणे दि.३/९/२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(२) गुन्ह्यातील नमुद आरोपीस फौ.प्र.सं. ४१ (अ) प्रमाणे नोटीस देवून त्यांचेविरुद्ध दि.२९/१०/२०१५ रोजी गुन्हा न्यायप्रविष्ट करण्यात आला आहे.

(३) विलंब झालेला नाही.

---

**मौजे नामपूर (ता.बागलाण, जि.नाशिक) येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत**

**(१५) ३०२४४ (२१-०१-२०१६). श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे नामपूर (ता.बागलाण, जि.नाशिक) हे बाजारपेठचे गाव असून तेथे मोठ्या प्रमाणात चोऱ्या व गुन्हेगारीत वाढ होत असल्याने या गावाला स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याची मागणी मा.मुख्यमंत्री यांचेकडे स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) नामपूर येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करणेबाबतचा सुधारीत प्रस्ताव पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांनी दि. २६.१०.२०१५ च्या पत्रान्वये पोलीस महासंचालक, म.रा.मुंबई यांच्या कार्यालयास सादर केला आहे. परंतु नियोजित पोलीस ठाणे जायखेडा व नामपूर येथील मागील तीन वर्षांच्या गुन्ह्यांची सरासरी ६० ते ७२ इतकी येत आहे. शासन निर्णय दि. २३.०१.१९६० च्या प्रमाणकानुसार नवीन पोलीस स्टेशन निर्मितीकरीता मागील तीन वर्षांच्या गुन्ह्यांची सरासरी ही १५० एवढी असणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस महासंचालकांनी दि. ०८.१२.२०१५ च्या पत्रान्वये तेथे पोलीस स्टेशन देय नसल्याबाबत पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांना कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील पोलीस ठाणी केरळ पॅटर्न राबवून हायटेक करण्याबाबत**

(१६) ३०३४३ (२१-०१-२०१६). श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील पोलीस ठाणी तसेच कार्यालये क्राईम अँड क्रिमिनरल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम (सीसीटीएनएस) प्रकल्पाद्वारे जोडण्यात येणार असून केरळ पॅटर्न राबवून हायटेक करण्याचा निर्णय शासनाने माहे ऑगस्ट, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील प्रकल्पाची अंमलबजावणी करताना राज्यातील खेड्यातील पोलीस ठाण्यातील वीजेची समस्या दुर करण्यासाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, त्यानुसार शासनाने आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील सर्व पोलीस ठाणे व पोलीस अधिक्षक कार्यालयातील शाखा या क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम (सीसीटीएनएस) प्रकल्पाद्वारे जोडण्यात आलेल्या आहेत.

(२) व (३) राज्यातील सर्व पोलीस स्टेशन येथे विज पुरवठा आहे. तरीही सी.सी.टी.एन.प्रोजेक्ट अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनला युपीएस व जनरेटर पुरविण्यात आलेला आहे. तसेच सर्व पोलीस ठाणे व वरिष्ठ कार्यालयामध्ये नेटवर्किंग साठी बी.एस.एन.एल. चे व्ही.पी.एन. कनेक्टिव्हिटी पुरवलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कराड (जि.सातारा) येथील मंजूर विकास आराखड्यात दत्त चौक ते मार्केट यार्ड नं १ ते बैलबाजार हा १०० फूट मार्ग रद्द करण्याबाबत**

(१७) ३०६०९ (२१-०१-२०१६). श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कराड (जि.सातारा) येथील मंजूर विकास आराखड्यात दत्त चौक ते मार्केट यार्ड नं १ ते बैलबाजार हा १०० फूट मार्ग रद्द करण्याची मागणी मा.मुख्यमंत्री यांचेकडे लोकप्रतिनिधींनी दिनांक १ मार्च, २०१५ रोजी वा त्या सुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस (१२-०७-२०१६) :** (१) होय.

(२) मंजूर विकास योजनेनुसार विषयांकित रस्त्याची रुंदी १०० फूट (२४ मी.) ऐवजी विकास १८ मी. ठेवणेबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल करण्यास नगरपालिकेने ठराव क्र.६/७३ दि.२६/१२/२०१४ अन्वयेने मंजूरी दिलेली आहे आणि त्यानुसार फेरबदलास मंजूरी मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे न.प.ने जा.क्र.१४५६, दि.२३/०४/२०१५ अन्वये सादर केलेली आहे.

सहायक संचालक नगर रचना सातारा यांच्या कार्यालयाने प्रकरणाची छाननी केली असता नगरपरिषदेने सदर प्रकरणी प्राथमिक ठरावाच्या अनुषंगाने वैधानिक कार्यवाही पूर्ण केल्याची कागदपत्रे, फेरबदल प्रसिध्द केलेला नकाशा व अंतिम ठरावाची प्रत याची पूर्तता केली नसल्याने त्याप्रमाणे नगरपरिषदेस कळविले आहे. सदर कागदपत्रे सादर केल्यानंतर व शाखा कार्यालयामार्फत अहवाल आल्यानंतर शासन स्तरावर सदर फेरबदल प्रस्तावावर उचित निर्णय घेण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नागेशवाडी, (ता.चाकूर, जि.लातूर) येथील संभाजी त्र्यंबक वाघमोडे  
यांनी आत्महत्या केल्याबाबत**

(१८) ३२०१३ (२१-०१-२०१६). **श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.जीवा गावित (कळवण) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागेशवाडी, (ता.चाकूर, जि.लातूर) येथील संभाजी त्र्यंबक वाघमोडे यांनी दिनांक ६ ऑक्टोबर, २०१५ रोजी स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या आत्महत्या प्रकरणी पोलीसांनी चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस (०७-०७-२०१६) :** (१) होय.

प्रकरणी पोलीस स्टेशन चाकुरे येथे आ.मृ.न.७४/१५ फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १७४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

(२) मयताचे प्रेतावर इन्क्वेस्ट भरून प्रेताची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उत्तरीय तपासणी करून घेतली आहे. मयताच्या पॅटच्या खिशात सापडलेल्या चिड्डीतील मजकुरानुसार तसेच मयताच्या चुलत भावाने दिलेल्या फिर्यादीच्या तपासात आरोपी मयताचा भाऊ, भावजय व पुतण्या हे शेती व घराची वाटणी करू देत नाहीत व आरोपी पो.हे.कॉ.हारेणे यांने मयतास मारहार करून त्याचेवर दाखल फौ.प्र.सं. कलम १०७ प्रकरणात रु. ५००००/- ची मागणी केल्याबाबत चाकुर पोलीस स्टेशन येथे गुरनं. २११/१५ भादं.विक ३०६, ३४ तसेच लाचलुचपत

प्रतिबंधक कायदा कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मयताच्या पॅटच्या खिशातील चिठ्ठी हास्ताक्षर तज्ञाकडे तपासणीसाठी पाठविली आहे.

पुढील तपासात मयताचे आरोपी भाऊ, भावजय व पुतण्या अटक करून पुढील कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपी सध्या जामीनावर आहेत.

आरोपी पोलीस कॉन्स्टेबल याने मा.उच्च न्यायालयाकडून दि. २८/११/२०१५ पर्यंत अंतरिम जामीन मिळविता होता. त्यांचे विरुद्ध पुरावा हस्तगत करून त्यात अटक करणे बाकी आहे. गुन्ह्याच्या तपास सुरु आहे.

(३) विलंब झालेला नाही.

**ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांचे मंगळसूत्र व सोन्याची साखळी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्याबाबत**

(१९) ३२२७४ (२१-०१-२०१६). श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान महिलांचे मंगळसूत्र व सोन्याची साखळी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्याने नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) : (१) व (२) ठाणे पोलीस आयुक्तालयातील नौपाडा पोलीस ठाण्यात सप्टेंबर, २०१५ ते ऑक्टोबर, २०१५ या कालावधीत महिलांचे मंगळसूत्र व सोनसाखळी चोरीच्या एकूण ८ तक्रारी दाखल आहेत.

त्यापैकी ५ तक्रारीच्या / गुन्ह्यांचा शोध / तपास लागला असून त्या मध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर ५ गुन्ह्यांतील आरोपी विरुद्ध मा.कोर्टात दोषारोप पत्र पाठविण्यात आले आहे.

१ गुन्हा गुन्हे शाखा (एस.टी.एफ.) ठाणे यांचेकडे तपासावर आहे. बाकी २ गुन्हे नौपाडा पो.स्टे. कडे तपासावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पैठण (जि. औरंगाबाद) येथील तत्कालीन तहसीलदार व तलाठी यांनी जमिन हडप केल्याबाबत आर्थिक गुन्हे शाखा तपास करित असल्याबाबत**

(२०) ३३२०८ (२१-०१-२०१६). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पैठण (जि. औरंगाबाद) येथील तत्कालीन तहसीलदार व तलाठी यांनी खोट्या कागदाद्वारे जेष्ठ साहित्यीक बाबा भांड व इतरांची ५ एकर जमिन हडप करण्याचा प्रकार केला याबाबत आर्थिक गुन्हे शाखा तपास करित असल्याचे माहे मे, २०१५ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर तपासात काय निष्पन्न झाले आहे व त्यानुसार संबंधितांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी तत्कालीन तहसीलदार, तलाठी व इतर तिघांनी संगनमन करून सदर जमीन कुळाची नसतानाही ती कुळाची असल्याबाबत कोणतीही खात्री न करता, ती इतर आरोपीच्या मालकीची असल्याबाबत आदेश दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन, पैठण येथे गु.र.नं. ८१/२०१४ भा.द.वि.कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सद्यःस्थितीत गुन्ह्यातील सर्व आरोपींना मा.न्यायालयाकडून अटकपूर्व जामिन मिळाला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे.

(३) विलंब झालेला नाही.

#### मुखेड (जि.नांदेड) येथे कायदा व सुव्यवस्था ढासळल्याबाबत

(२१) ३३९८३ (२१-०१-२०१६). श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्रीमती अमिता चव्हाण (भोकर), श्री.वसंतराव चव्हाण (नायगांव), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुखेड (जि.नांदेड) येथे कायदा व सुव्यवस्था ढासळली असून तालुक्यात सर्वच भागात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असून पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करित असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच, मुखेड शहरातील बसस्थानकापासून अवैध प्रवाशी वाहतुक करणारी अनेक वाहने वाहतूकीचे नियम पायदळी तुडवून व्यवसाय करित असून याबाबत संबंधित वाहनाविरुद्ध कोणतीही कारवाई करित नसल्याने वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत हे लक्षात घेता शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१५) :** (१) हे खरे नाही.

मुखेड पोलीस स्टेशन हद्दीत ऑक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१६ या कालावधीत अवैध धंद्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून एकूण १६ ठिकाणी छापे टाकून जुगार प्रतिबंध कायद्याखाली १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच प्रोहिबिशन गुन्ह्याबाबत ११ ठिकाणी छापे मारून ११ गुन्हे दाखल करण्यात आले असून मुखेड शहरात अवैध धंदे बंद

करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच अवैध विक्री होत असलेले रु.५४,०००/- किंमतीचे रॉकेल जप्त करून दोषी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(२) मुखेड शहरात ऑक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१६ कालावधीत अवैध प्रवासी वाहतूक करणारे ८ वाहन चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम ६६/१९२ प्रमाणे कारवाई करण्यात आली असून बस स्थानक परिसरात नो पार्किंग झोनमध्ये पार्किंग केल्याबाबत एकूण २७१ वाहन चालकावर कारवाई करून त्यांच्या कडून एकूण ३६,२००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

(३) विलंब झालेला नाही.

---

**श्रीगोंदा (जि.अहमदनगर) तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असल्याबाबत**

(२२) ३४४५७ (२१-०१-२०१६). श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्रीगोंदा तालुक्यात (जि.अहमदनगर) मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून दारू, मटका, जुगार हे अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु असून त्याचबरोबर गावठी दारू विक्रेत्यांनी मिन्नरल वॉटर बाटल्यांचा आधार घेवून मोकळ्या बाटल्यात दारू भरून विक्री केली जात असल्याची बाब दिनांक ७ जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास तेथील सामाजिक संघटनेने श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आणली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) : (१) हे खरे नाही.

श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेली नसून तालुक्यात दारू, मटका, जुगार हे व्यवसाय अवैधपणे सुरु नसून चोरून लपून अवैध व्यवसाय करण्यावर पोलीसांकडून गोपनीय माहिती काढून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**विसापूर (जि.अहमदनगर) येथील पोलिस चौकी बंद असल्याबाबत**

(२३) ३४४६३ (२१-०१-२०१६). श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विसापूर (जि.अहमदनगर) येथील पोलिस चौकी महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिन या तीन दिवशी सोडून वर्षभर कुलूप बंद असते, हे खरे आहे काय,



- (२) असल्यास, सदर परिसरातील अनेक गावांमध्ये अवैध धंदे बळकावले असून गुन्हेगारीही वाढली आहे अशा परिस्थितीत पोलिस चौकीही बंद असल्याने परिसरातील ग्रामस्थांना तक्रार देता येत नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत जिल्हा पोलिस प्रमुखांकडे स्थानिक कार्यकर्त्यांनी तक्रारी करूनही अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबतची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) होय, हे खरे आहे.

विसापूर येथील दुरक्षेत्राची इमारत ही जुनी ब्रिटीश कालीन दगडी कौलारु इमारत आहे. सदर इमारतीची मांडणी जुन्या प्रकारची असून सद्यस्थितीत ही इमारत वापरण्यास योग्य नसल्याबाबत उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीगोंदा यांनी दि.१३.११.२०१४ रोजी अभिप्राय दिला आहे. महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिन या तीनही महत्वाच्या दिवशी विसापूर दुरक्षेत्र उघडून तेथील साफसफाई करून ध्वजारोहण केले जाते.

- (२) विसापूर दुरक्षेत्राची इमारत सद्यस्थितीत बंद असल्याने (वापरण्यास योग्य नसल्याने) परिसरातील ग्रामस्थांना दुरक्षेत्राच्या ठिकाणी तक्रार देता येत नसून त्यांना तक्रार देण्यासाठी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे जावे लागते.
- (३) हे खरे नाही. पोलीस अधीक्षक यांच्याकडे याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी कोणतीही तक्रार केलेली नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे काष्टी (ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर) येथील साईकृपा उद्योग समुहाच्या  
अध्यक्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याबाबत**

(२४) ३४४९८ (२१-०१-२०१६). श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे काष्टी (ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर) येथील साईकृपा उद्योग समुहाच्या अध्यक्षांच्या मुलाचे अपहरण केल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने सदर प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) हे खरे नाही.

- (२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पाचोरा (जि.जळगाव) तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात  
पोलीस कर्मचारी संख्या वाढविण्याबाबत**

(२५) ३४८३४ (२१-०१-२०१६). श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पाचोरा तालुक्यातील (जि.जळगाव) पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ४८ गावे येत असून पोलीस अधिकाऱ्यांसह फक्त ३१ कर्मचारी येथील कायदा व सुव्यवस्था पाहत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कार्यक्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथील पोलीस बळ वाढविण्याची वारंवार मागणी करूनही कोणतीच कार्यवाही केली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या पोलीस ठाण्यामध्ये पोलीस बळ वाढविण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली असल्यास त्याचे स्वरूप काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) हे खरे नाही. पिंपळगाव हरेश्वर कार्यक्षेत्रात पोलीस बळ वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी व जनता यांनी कोणतीही मागणी केलेली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अहमदपूर (जि.लातूर) तालुक्यातील किनगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील  
गावे तीन तालुक्यांमध्ये विभागली असल्याबाबत**

(२६) ३४८५२ (२१-०१-२०१६). श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदपूर (जि.लातूर) तालुक्यातील किनगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ८३ गावांचा समावेश करण्यात आला असून सदर गावे तीन तालुक्यांमध्ये विभागली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना न्यायालयीन प्रकरणांसाठी तीन तालुक्यांमध्ये जावे लागत असून पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अधिक ताण येत असून न्यायालयीन प्रक्रियेतही विलंब होण्याचे प्रमाण वाढले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, किनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बदल करण्यासंदर्भात कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) किनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चाकुर तालुक्यातील ९ गावे व रेणापूर तालुक्यातील १२ गावांचा समावेश आहे. सदर गावांतील प्रतिबंधात्मक गुन्ह्यांवरील कार्यवाहीसाठी पोलीसांना

तालुका दंडाधिकारी चाकुर व रेणापूर यांच्याकडे जावे लागते. त्यामुळे पोलीसांच्या कामकाजात वाढ होत आहे. त्यामुळे सदर गांवे संबंधित तालुक्यातील पोलीस ठाण्याला जोडणे संयुक्तीक आहे.

(३) व (४) किनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गांवे संबंधित तालुक्यातील पोलीस स्टेशनला जोडण्यासाठी संबंधित गावांच्या ग्रामपंचायतीकडून ठराव करून घेवून सविस्तर अहवाल सादर करण्याची कार्यवाही पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या स्तरावर चालू आहे.

**सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील २८ हजार पाण्याचे मिटर बंद असल्याबाबत**

(२७) ३५४६५ (२१-०१-२०१६). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील २८ हजार पाणीपुरवठा कनेक्शन मिटर बंद असल्याचे माहे जुलै, २०१५ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महानगरपालिकेचे कोटयावधी रुपयाचे नुकसान होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, पाण्याचे मिटर सुरु करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०७-२०१६) : (१) हे खरे आहे.

- (२) ज्या नळधारकांचे मीटर चालू स्थितीत नाही त्याला पूर्वी मीटर चालू असताना कमाल वापर अथवा भोगवटदार संख्या विचारात घेऊन सरासरी पाणीपट्टी आकारण्यात येत असल्याने हे खरे नाही.
- (३) पाण्याचे नादुरुस्ती मिटर्स चालू करण्याबाबत सर्व संबंधितांना नोटीस देण्यात आली असून वर्तमानपत्रात देखील जाहिर सूचना दिलेल्या आहेत.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**म्हारळ, वरप व कांबा (जि. ठाणे) या गावात स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारणेबाबत**

(२८) ३५६४२ (२१-०१-२०१६). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उल्हासनगर (जि. ठाणे) मतदार संघातील म्हारळ, वरप व कांबा या तिन्ही गावांची लोकसंख्या सुमारे १ लाखाच्या आसपास असून सदर गावे टिटवाला पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतात या तिन्ही गावांसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारावे अशी मागणी मा. लोकप्रतिनिधीनी मा. पोलीस आयुक्त ठाणे ह्यांच्याकडे दिनांक १० सप्टेंबर २०१५ च्या सुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास सदर तिन्ही गावांतील म्हारळ येथे एक पोलीस चौकी असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविण्यात येत नसून तक्रारदाराला तक्रार नोंदविण्यासाठी १० ते १२ कि.मी. अंतरावर टिटवाला पोलीस स्टेशनला जावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर तिन्ही गावासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन व्हावे अशी मागणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून वारंवार होत असून याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) सन २०११ च्या जनगणने नुसार टिटवाळा पोलीस स्टेशन, ठाणे ग्रामीण हद्दीत येत असलेल्या म्हारळ गावाची ३१६२५, कांबा गावाची ५४३० व वरप गावाची ३५०० अशी लोकसंख्या आहे.

मा.श्रीमती ज्योती कलाणी, विसस यांनी पोलीस अधीक्षक ठाणे कार्यालयात म्हारळ, वरप व कांबा येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारण्याकरीता दि.११.१०.२०१३ व दि.१.७.२०१५ रोजी असे दोन वेळा अर्ज केले आहेत.

- (२) होय, हे खरे आहे.
- (३) पोलीस अधीक्षक, ठाणे यांनी पोलीस उप विभागीय अधिकारी मुरबाड विभाग, मुरबाड तसेच प्रभारी अधिकारी कल्याण ता. (टिटवाळा) पोलीस स्टेशन यांच्याकडून अहवाल मागविला आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे महानगरपालिकेने येरवडा कारागृह ते प्रतिकनगर रस्ता हा महानगरपालिकेच्या विकास आराखडयामध्ये राहत्या घरावरून दर्शविण्यात आला असल्याबाबत**

(२९) ३६०६१ (२१-०१-२०१६). श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे महानगरपालिकेने येरवडा कारागृह ते प्रतिकनगर रस्ता हा महानगरपालिकेच्या विकास आराखडयामध्ये राहत्या घरावरून दर्शविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ५०० मीटर रस्ता सदर कारागृह मोकळ्या जागेतून घेण्यासाठी महानगरपालिकेने कारागृह प्रशासनास मागणी करून शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, स्थानिक विधानसभा सदस्य यांनी माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान मा. मुख्यमंत्री यांच्याकडे हा रस्ता कारागृहाच्या मोकळ्या जागेतून करण्यासाठी निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०७-२०१६) :** (१) व (२) सन १९८७ च्या मंजूर विकास आराखड्यानुसार येरवडा कारागृह ते प्रतिकनगर रस्ता हा महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये २० मी. रुंद दर्शविण्यात आला होता. परंतू रस्त्याच्या आखणीमध्ये बांधकामे येत असल्याने बी.पी.एम.सी. अॅक्टचे कलम २०५ नुसार नव्याने रस्त्याची आखणी करण्यात येवून ती कारागृहाच्या जागेत दर्शविण्यात आली आहे. सदर बदललेल्या रस्त्याच्या आखणीवर सन २०१३ च्या प्रारूप विकास आराखड्यात २० मी. डी.पी. रस्ता दर्शविण्यात आला आहे. विकास योजना शासनास मंजूरीकरिता सादर करण्यात आली आहे.

(३) व (४) पुणे शहराचे प्रारूप सुधारित विकास योजनेमध्ये सदर रस्ता दर्शविला आहे. विकास योजना मंजूरी करिता शासनास सादर करण्यात आली आहे. त्यावर विकास योजना मंजूर करतांना निर्णय घेण्यात येईल.

(५) लागू नाही.

---

**मानुर (ता.शिरूर, जि.बीड) येथे नवीन पोलीस चौकी उभारण्याबाबत**

**(३०) ३८८३८ (२१-०१-२०१६).** अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मानुर (ता.शिरूर, जि.बीड) येथे नवीन पोलीस चौकी उभारण्याची मागणी मा.लोकप्रतिनिधी यांनी पोलीस अधीक्षक, बीड यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू मागणीनुसार सदर ठिकाणी तातडीने पोलीस चौकी उभारण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) व (२) नाही, हे खरे नाही. मानुर येथे पोलीस चौकी उभारण्याबाबत पोलीस अधीक्षक, बीड यांच्याकडे मा.लोकप्रतिनिधी यांनी कोणतीही मागणी केलेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

---

**नाशिक येथील के.एफ.एस. मल्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीने गुंतवणुकीवर तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून नागरीकांची फसवणुक केल्याबाबत**

**(३१) ३९०६६ (२१-०१-२०१६).** श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील के.एफ.एस. मल्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीने गुंतवणुकीवर अडीच वर्षात तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून नागरीकांची ४० लाख रुपयांची फसवणुक केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :** (१) होय, हे खरे आहे.

सदर कंपनीने जास्त व्याज व इतर फायदे देण्याचे आमीष दाखवून १६ जणांची एकूण ४०,४५,०००/- रुपयांची फसवणूक केली आहे.

(२) होय. सदर प्रकरणी सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३७३/२०१५ भा.द.वि.कलम ४०६ तसेच महाराष्ट्र ठेविदार हितरक्षण कायदा कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्यास पोलीस कोठडी तसेच न्यायालयीन कोठडी मिळाली असून दि. ०७/११/२०१५ रोजी मा.न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे तसेच आरोपीविरुद्ध मा.न्यायालयात दि. २८/१२/२०१५ रोजी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्हा न्यायप्रविष्ट असून गुन्ह्याचा तपास चालु आहे.

(३) विलंब झालेला नाही.

**उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे विभाजन करून उस्मानाबाद उत्तर  
शहर पोलीस ठाणे निर्माण करण्याबाबत**

**(३२) ३९०८४ (२१-०१-२०१६). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे विभाजन करून उस्मानाबाद उत्तर शहर पोलीस ठाणे निर्माण करण्यास शासन निर्णय, गृह विभाग क्र. अपीओ-३११/ प्र.क्र.१०७ [अ]/पु.बां-२/पोल-३, दि.०४ मार्च, २०१४ अन्वये शासनाने मान्यता दिलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर पोलीस स्टेशनच्या निर्मितीबाबतचा प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक [नि.व.स.] यांच्याकडून अपर मुख्य सचिव यांच्याकडे दिनांक १० फेब्रुवारी, २०१५ रोजी पाठविण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शहरातील वाढत्या गुन्ह्याचे प्रमाण पाहता हे पोलीस स्टेशन लवकर मंजूर करण्याबाबत शासनस्तरावरून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१), (२) व (३) होय, हे खरे आहे.

गृह विभाग शासन निर्णय दिनांक ४ मार्च, २०१४ अन्वये उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे विभाजन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर पोलीस ठाण्यासाठी पोलीस अधिकारी/कर्मचारी यांची १०४ पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच नवनिर्मित उस्मानाबाद, उत्तर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दनिश्चितीची दिनांक २१ जुलै, २०१५ रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याची प्रशासकीय इमारत ही नवनिर्मिती उस्मानाबाद उत्तर शहर (आनंदनगर) च्या हद्दीत आहे. त्यामुळे उस्मानाबाद उत्तर शहर ग्रामीण पोलीस ठाणे हे भाड्याने घेतलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले असून उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पुर्वीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये उस्मानाबाद उत्तर (आनंदनगर) पोलीस ठाणे हे दिनांक ०१.०३.२०१६ पोलीस कार्यान्वित करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**साक्री (जि. धुळे) येथील लाचेची मागणी करणा-या तलाठयास  
लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडल्याबाबत**

(३३) ४०५४७ (२०-०५-२०१६). श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) साक्री (जि. धुळे) येथील तलाठी श्री. खैरनार यांना शेत जमिनीची खातेफोड करून नविन सातबारा उतारा व 'ड' पत्रक देण्यासाठी तक्रारदारांकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना दिनांक २२ डिसेंबर, २०१५ रोजीच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०७-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) तक्रारदार श्री.महारु ढबु मारनर, रा.साक्री ता.साक्री, जि. धुळे यांचे शेत जमिनीची खातेफोड करून तक्रारदार यांचे मुलांचे व पुतण्याचे नावे लावून नवीन ७/१२ उतारा व "ड" पत्रक देण्यासाठी रु.१०,०००/- इतकी लाचेची मागणी करून ती स्विकारल्याने श्री.दंगल वामन खैरनार, तलाठी, सजा साक्री यांचे विरुद्ध साक्री पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३०५३/२०१५, लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मा.जिल्हा न्यायालय तथा अतिरीक्त सत्र न्यायालय, धुळे येथे दिनांक १९.०३.२०१६ रोजी दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून सदर केसचा ए.सी.बी. स्पेशल केस नं.०६/२०१६ आहे. सदर केस न्यायप्रविष्ट आहे. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी, धुळे यांचे दिनांक ०६.०१.२०१६ च्या आदेशान्वये श्री.दंगल वामन खैरनार, तलाठी यांना अटक झाल्याचा (दि.२२.१२.२०१५) पासून निलंबित करण्यात आले आहे.

**मुंबईतील गोरेगांव पूर्व स्टेशनलगत जवाहर नगर येथील १४ वर्षीय विद्यार्थीनीवर**

**तसेच दादर, मुंबई येथील छबिलदास शाळेमध्ये इयत्ता पाचवीत**

**शिकणाऱ्या विद्यार्थींवर बलात्कार केल्याबाबत**

(३४) ४१२५४ (१७-०५-२०१६). श्री.विजय औटी (पारनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी),

डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.राज पुरोहित (कुलाबा), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.सदा सरवणकर (माहिम), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगरातील गोरेगांव पूर्व स्टेशनलगत जवाहर नगर येथील १४ वर्षीय विद्यार्थीनीवर दिनांक ३० डिसेंबर, २०१५ रोजी बलात्कार करून जाळून हत्या केल्याचे तसेच दादर, मुंबई येथील छबिलदास शाळेमध्ये इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर कॅटीन मधील कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याचे दिनांक ८ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच शाळेत सीसीटीव्ही तसेच इतर उपाययोजना राबविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) होय.

(२) बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या दोन घटनांपैकी गोरेगांव पूर्व येथे घडलेल्या पहिल्या घटनेबाबत वनराई पोलीस ठाणे, मुंबई येथे अपमृत्यू नोंद क्र.७४/२०१५ कलम १७४ फौ.द.प्र.सं. अन्वये दि.३०.१२.२०१५ रोजी नोंद करण्यात आले. चौकशीदरम्यान जळीत मुलीच्या आईने दिलेल्या सुधारीत जबाब व तक्रारीनुसार गु.नो.क्र. ४/२०१६ कलम ३०६ भा.द.वि.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले. सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आले. आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.

दादर, मुंबई येथे छबिलदास शाळेमध्ये घडलेल्या दुसऱ्या घटनेबाबत शिवाजीपार्क पोलीस ठाणे, मुंबई येथे गु.नो.क्र.१२/२०१६ कलम ३७६ भादवि सह कलम ४, ८, १२ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे. आरोपीस अटक करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

शाळेचे मुख्याध्यापक यांचेशी शाळेमध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबत व सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**रतनवाडी (ता.अकोले, जि.अहमदनगर) येथील निलंबित शिक्षकेचे**

**वेतन देण्यासाठी ६ हजारांची लाच घेतल्याबाबत**

(३५) ४१८५४ (२०-०५-२०१६). श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-



- (१) रतनवाडी (ता.अकोले, जि.अहमदनगर) येथील निलंबित शिक्षकाचे वेतन देण्यासाठी ६ हजारांची लाच घेताना आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक व आदिवासी प्रकल्प कार्यालयातील कोषागार अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याचे दिनांक ८ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०७-२०१६) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सौ.सुरेखा उत्तमराव गायकवाड, ह्या निलंबित असताना माहे नोव्हेंबर, २०१५ ते डिसेंबर, २०१५ या कालावधीतील वेतनाची आकारणी करून कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी श्री.पोपट हिरागिर गोसावी, मुख्याध्यापक यांनी तक्रारदार यांचेकडे रु.६०००/- इतकी लाचेची मागणी करून स्विकारल्याने, तसेच लाचेची रक्कम आलोसे गोसावी यांचेकडे मागणी करण्यास व स्विकारण्याबाबत सुर्यकांत बाळासाहेब कडलग, कोषागार अधिकारी यांनी पडताळणी दरम्यान संमती दर्शविल्याने आलोसे कडलग यांनाही पकडण्यात आले. यासंदर्भात अकोले पोलीस ठाणे, जि.अहमदनगर येथे गु.र.नं.३००३/२०१६, लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ७, १३(१)(ड) सह १३(२) प्रमाणे दिनांक ०८.०१.२०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून मा.न्यायालयात दोषारोप दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

#### राज्यात व्हिडीओ शुटींगद्वारे गुन्हे दाखल केले जाणार असल्याबाबत

(३६) ४२३२६ (१७-०५-२०१६). श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील न्यायालयात खटला सुरु होताच पंच व तक्रारदार पलटतात यासाठी लवकरच व्हिडीओ शुटींगद्वारे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक श्री. प्रविण दिक्षित यांनी पंढरपूर (जि.सोलापूर) येथे दिनांक १९ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास दिली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर योजनेचे थोडक्यात स्वरूप काय आहे व त्याची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात येणार आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०७-२०१६) :** (१) हे खरे आहे.

(२) सायबर क्राईमचे वाढते प्रमाण तसेच पारंपारिक गुन्ह्यामध्ये पुरावे गोळा करण्याच्या पध्दतीत शास्त्रशुद्ध संगणकीय बाबींचा उपयोग केल्यास, न्यायालयात गुन्ह्यांचे अपराध

सिध्दीचे प्रमाण वाढ होण्यास मदत होऊ शकते. न्यायालयात दाखल खटल्यात अनेक वेळा पंच, साक्षीदार फितूर होतात, फिर्याद न्यायालयात फिर्यादी दिल्याचे नाकारतो, यावर प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने गुन्ह्याचे डिजीटल पुरावे घेण्यासाठी पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाच्या क्र. पॉमसं/२३/५४/डीजीटल पुरावे/१२५३/२०१५ दिनांक १२.१०.२०१५ च्या परिपत्रकान्वये राज्यातील सर्व पोलीस आयुक्त/पोलीस अधिकांना सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून सदर सूचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे शहरातील एका युवतीला इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने  
आपल्या जाळ्यात ओढल्याबाबत**

(३७) ४२६१४ (२४-०५-२०१६). डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील एका प्रसिध्द महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या सोळा वर्षांच्या तरुणीला इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने आपल्या जाळ्यात ओढले असल्याचे दिनांक १८ डिसेंबर, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०७-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) अल्पवयीय मुलीचा शोध घेऊन चौकशी केली असता मुलगी इसिस या दहशतवादी संघटनेच्या विचाराने प्रेरित होऊन त्या संघटनेकडे आकर्षित झाल्याचे आढळून आले. याबाबत तिच्या पालकांना सदरची माहिती देण्यात आली. तसेच तिचे समुपदेशन करून मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**उरण (जि. रायगड) परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्याबाबत**

(३८) ४२६१८ (१७-०५-२०१६). श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उरण (जि. रायगड) परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ एका राजकीय पक्षाच्यावतीने करळ फाटा ते चांदणी चौक असा मोर्चा काढला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, येथील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०७-२०१६) :** (१) दि.१३.१.२०१६ रोजी शेतकरी कामगार पक्षाकडून जे.एन.पी.टी. प्रशासनाचे विरोधात मोर्चा काढण्यात आला होता.

(२) उरण, जे.एन.पी.टी. परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्याकरीता खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

१. पोर्ट परिसरातील ४ सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आल्या आहेत.
  २. वाहतूक कोंडी दूर करण्याकरीता जे.एन.पी.टी. प्रशासनाकडून १५ ते २० ट्रॅफिक वॉर्डन वाहतूक पोलीसांच्या मदतीकरीता उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
  ३. या परिसरात पार्किंगकरीता जागा उपलब्ध करून देण्याबाबत. जे.एन.पी.टी. प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
  ४. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध जानेवारी २०१६ ते मार्च, २०१६ पर्यंत ३,९५६ केसेस करून रु.४,८६,२००/- एवढा दंड वसूल केला आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**श्रीरामपूर(जि.अहमदनगर) एस.टी आगारातील महिला कॅन्डक्टरने  
शहर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीबाबत**

(३९) ४४४०७ (१७-०५-२०१६). श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), श्री.बाळासाहेब मुरकुटे (नेवासा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्रीरामपूर (जि.अहमदनगर) शहर पोलीस ठाण्यात माहे ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१५ मध्ये वा त्या दरम्यान एस.टी. महामंडळाच्या श्रीरामपूर आगारातील २३ वर्षीय महिला कॅन्डक्टरने तिचे लैंगिक शोषण केल्याविरोधात बस चालक अण्णासाहेब शरणागते, वाहतूक निरीक्षक अन्सार शेख, पंढरीनाथ गाडे, आर.बी.शेळके, देवदास कहाणे इत्यादींनी श्रीरामपूर व बाभळेश्वर इ. बस स्थानकात बळजबरी व अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबाबतची तक्रार नोंदवली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे काय, असल्यास, तपासाचे निष्कर्ष काय आहेत, त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) होय.

(२) फिर्यादी महिला कॅन्डक्टरने दिलेल्या फिर्यादीवरून ५ आरोपीविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १ ३३८/२०१५ भादवि कलम ३७६(१), ३७६(क), ५०४, ५०६(२), १०९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी क्र.२, ३, ४, ५ यांना मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी दि.१३.१.२०१६ च्या आदेशान्वये गुन्ह्यातून वगळण्याबाबत आदेश दिल्याने त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.

गुन्ह्याच्या तपासाअंती आरोपी क्र.१ विरुद्ध पुरावा उपलब्ध झाल्याने मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पंढरपूर (जि. सोलापूर) तालुक्यात अवैधरित्या गर्भलिंग तपासणी,  
स्त्री-भ्रुण हत्या करणा-या डॉक्टरांना झालेली अटक**

(४०) ४६१३३ (१७-०५-२०१६). श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.संजय केळकर (ठाणे), श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य), डॉ.राहूल आहिर (चांदवड), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.विजय औटी (पारनेर), श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंढरपूर (जि. सोलापूर) तालुक्यात अवैधरित्या गर्भलिंग तपासणी, स्त्री-भ्रुण हत्या करणारे डॉक्टर आणि त्यांना मदत करणाऱ्या रॅकेटला अटक केल्याचे जानेवारी, २०१६ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर डॉक्टरांवर कारवाई करून त्यांच्या वैद्यकीय सेवेचा परवाना रद्द करावा अशी मागणी महिला संघटनेने पंढरपूर तहसिलदार तसेच पोलिसांकडे दिनांक १० जानेवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) होय.

(२) होय.

(३) सदर प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे, जि.सोलापूर ग्रामीण येथे भाग ५ गु.रं.नं.३५५/१५ भादवि कलम ४२०, २०१, ३४ सह वैद्यकीय व्यवसाय अॅक्ट कलम ३३ प्रमाणे व एम.टी.पी. कायदा कलम ४ व ५ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यातील एकुण ८ आरोपींना अटक करण्यात आले आहे. गुन्ह्यातील चार आरोपी डॉक्टरांविरुद्ध कारवाई होणेबाबत पोलीस निरीक्षक, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी

वि.स. १९४ (२९)

निबंधक, महाराष्ट्र होमीओपॅथी कॉन्सील, मुंबई-१ व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सील, मुंबई-११ यांना अहवाल सादर केलेला असून, उक्त डॉक्टरांचा वैद्यकीय सेवाचा परवाना रद्द करण्याकरिता पोलीस ठाणेकडून कळविण्यात आले आहे. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सील, मुंबई यांचेकडून संबंधीत डॉक्टरांना नोटीस दिले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील हनुमान नगर, कांदिवली (पू) परिसरात खंडणी मागणाऱ्या अब्जल लाखानी या इसमास अटक करण्यात आल्याबाबत**

(४१) ४६१७९ (१७-०५-२०१६). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील हनुमान नगर, कांदिवली (पू) परिसरात एका घराच्या माळ्याचे बांधकाम करताना RTI कार्यकर्ता असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या अब्जल लाखानी यास समता नगर पोलिसांनी अटक केल्याचे दिनांक २४ जानेवारी, २०१६ वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर इसमाने अनेक लोकांकडून अशी खंडणी वसूल केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर इसमा विरुद्ध कोणत्या स्वरूपाची कारवाई केली वा करण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०७-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) आरोपीविरुद्ध समता नगर पोलीस स्टेशन येथे गु.रं.क्र. ४१/२०१६ कलम ३८४, ५०६ भा.दं.वि. अनवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कळमनुरी (जि.हिंगोली) शहरातील पोलीस ठाण्यामधील पोलीसांची संख्या वाढविण्याबाबत**

(४२) ४६९१३ (१६-०५-२०१६). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कळमनुरी (जि.हिंगोली) शहरात पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या संख्या अत्यंत कमी असल्याने कार्यरत असलेल्या पोलीसांवर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

वि.स. १९४ (30)

- (२) असल्यास, कळमनुरी पोलीस ठाण्यातील पोलीसांची संख्या वाढविण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) व (२) हे खरे नाही.

पोलीस स्टेशन कळमनुरी (जि.हिंंगोली) येथे सद्यःस्थितीत १ पोलीस निरीक्षक, १ सहायक पोलीस निरीक्षक, २ पोलीस उप निरीक्षक, ७ सहायक पोलीस उप निरीक्षक, १९ पोलीस हवालदार आणि ४८ पोलीस नाईक व पोलीस शिपाई असे एकूण ७८ पोलीस अधिकारी/कर्मचारी नेमणुकीस आहेत. त्यामुळे माहे जानेवारी २०१६ मध्ये पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण आलेला नसल्याने कळमनुरी पोलीस ठाण्यातील पोलीसांची संख्या वाढविण्यासाठी कार्यवाही करण्यात आली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला येथील पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी चोरीच्या  
गाड्या विक्री व्यवसायात सहभागी असल्याबाबत**

**(४३) ४८५९७ (२४-०५-२०१६).** श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला येथील पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी चोरीच्या गाड्या विक्री व्यवसायात सहभागी असल्याने संबंधित कर्मचा-यांना दिनांक ३ फेब्रुवारी, २०१६ रोजी अटक करून पोलीस कोठडी दिली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषीविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात आली आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) होय.

(३) सदर प्रकरणी १ पोलीस कर्मचारी व १ अन्य आरोप विरुद्ध पो.स्टे. शेगाव शहर जि.बुलडाण येथे अप क्र. ४०/२०१६ कलम ३९७,१०९ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून गुन्हा न्याय प्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद या शहरातील विकासासाठी  
महाराष्ट्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत

- (४४) ४९१३८ (०७-०५-२०१६). श्री.अर्जुन खोतकर (जालना), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई आणि लगतच्या ठाणे, रायगड जिल्ह्यातील नागरी क्षेत्राच्या विकासासाठी मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण आहे, हे खरे आहे काय,
  - (२) असल्यास, याच धर्तीवर नागपूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद या राज्यातील प्रमुख शहरातील महत्वाचे विकास प्रकल्प राबविण्यासाठी शासनाने महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे, हे ही खरे आहे काय,
  - (३) असल्यास, महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
  - (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच प्रकरणाची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०७-२०१६) : (१) हे खरे आहे.

- (२), (३) व (४) राज्यातील महानगर प्रदेशाकरिता प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अध्यादेश, २०१६ प्रख्यापित करण्यात आला आहे. यामधील तरतूदीनुसार घोषित महानगरासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याकरिता अधिसूचना निर्गमित करण्याची कायवाही प्रगतीपथावर आहे.

पिंपरी चिंचवड शहराकरिता स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाबाबत

- (४५) ४९२५९ (१७-०५-२०१६). श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.महेश (दादा) लांडगे (भोसरी), श्री.राहूल कुल (दौंड), श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी आणि शहरातील कायदा सुव्यस्था राखताना पोलीसांवर येणारा ताण विचारात घेऊन शहराकरिता स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
  - (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
  - (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०७-२०१६) :** (१) व (२) हे खरे नाही.

पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दि.१४.०६.२०१६ च्या पत्रान्वये पिंपरी चिंचवड शहराकरिता स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालक, म.रा.मुंबई यांना सादर केला आहे. सदर प्रस्तावाची पडताळणी पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई यांच्या स्तरावर चालू असून शासनास अद्याप प्रस्ताव अप्राप्त आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**सावरगांव (ता.नागभीड, जि.चंद्रपूर) येथील दलित महिलेला जातीवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत**

(४६) ५०१५२ (१६-०५-२०१६). **श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सावरगांव (ता.नागभीड, जि.चंद्रपूर) येथील श्रीमती मंदा जैराम रामटेके या दलित महिलेला जातीवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिनांक १५.जानेवारी, २०१६ रोजीच्या सुमारास तळोधी पोलीस स्थानकांत करूनही अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई केली व त्याचे स्वरूप काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (११-०७-२०१६) :** (१) व (२) दि. ०४.०१.२०१६ रोजी अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात सदरील वादग्रस्त जागेवरून भांडण झाले महिला अर्जदार यांनी दि. ०४.०१.२०१६ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस दूरक्षेत्र तळोधी येथे ओ.पी. आकन्स क्र. ०७/१६ कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि प्रमाणे तयार करून पो.स्टे. नागभीड येथे अदखलपात्र गुन्हा क्र. ०९/१६ नोंद करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास स.पो.नि. नागभीड पो.स्टे. यांनी केला असून चौकशी दरम्यान अर्जदार, अर्जदाराचे पती व साक्षीदार यांचे जबाब घेतले असता कोणत्याही प्रकारची जातीवाचक शिवीगाळ केल्याचे जबाबात म्हटले नाही. गैरअर्जदारा विरुद्ध प्रतिबंधक उपाययोजना म्हणून क्र. ०२/१६ कलम १०७, ११६(३) दंप्रसं अन्वये सि.सि.क्र. ४३/२०१६ दि. २९.०१.२०१६ अन्वये विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी यांचे न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

सदर प्रकरणातील महिला अर्जदार रा.सावरगांव (ता.नागभीड, जि.चंद्रपूर) यांचे घराला लागून गैरअर्जदार क्र.(१) व (३) यांचे घर आहे. दोघांचेही घरा शेजारील खाली जागेच्या मालकी हक्कावरून वाद चालू आहे. सदर प्रकरण दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.



**मुंबईतील वांद्रे पूर्वकडील खेरवाडी परिसरात राहणाऱ्या मुलीवर  
प्रियकराने अपहरण करून बलात्कार केल्याबाबत**

(४७) ५०९९६ (२४-०५-२०१६). श्री.राज पुरोहित (कुलाबा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील वांद्रे पूर्वकडील खेरवाडी परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर त्याच परिसरात राहणाऱ्या तिच्या प्रियकराने अपहरण करून बलात्कार केल्याचे दिनांक १० फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आरोपींवर गुन्हा दाखल करून कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) : (१) होय.

(२) प्रस्तुत प्रकरणी दि.२५.१.२०१६ रोजी खेरवाडी पोलीस ठाणे, बांद्रा पूर्व मुंबई येथे गु.र.क्र.२९/२०१६ कलम ३६३, ३७६ भादवि सह ४, ८, १२ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र मा.न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**लोणावळा येथील कुमार रिसोर्ट मध्ये झालेला बलात्कार व खून  
प्रकरणातील आरोपींना अटक करण्याबाबत**

(४८) ५१७९४ (२०-०५-२०१६). श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लोणावळा (जि. पुणे) येथील कुमार रिसोर्टमध्ये दिनांक १५ फेब्रुवारी, २०१५ रोजी रात्री आयशा जैन या सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून करण्यात आल्या प्रकरणी पोलीसांनी दुर्लक्ष केल्यामुळे लोणावळा परिसरातील नागरिकांनी आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली असूनही अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचे दिनांक १९ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे

(२) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०४-०७-२०१६) :** (१) होय.

(२) सदर घटनेबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२३/२०१५ भादंवि ३०२, २०१, ३६३, ३७६ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलम ३ (अ), ४, ५ (के) (एम), ६ अन्वये दि.१६.२.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्यातील २ आरोपीपैकी १ आरोपीस अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे. आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र मा.न्यायालयात सादर केलेले आहे. खटला न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**निमगांव (ता.भोकरदन, जि.जालना) येथील ग्रामसेविकेला लाच घेतांना पकडल्याबाबत**

**(४९) ५१९२७ (१२-०६-२०१६).** श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) निमगांव (ता.भोकरदन, जि.जालना) येथील ग्रामसेविकेला गावातील रहिवाशाकडून रहिवाशी प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याचे दिनांक २० डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०५-०७-२०१६) :** (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) तक्रारदार यांच्या घराचा फेरफार व रहिवास प्रमाणपत्र देण्यासाठी रु.१५००/- इतकी लाच घेतांना श्रीमती सरस्वती सुरखदेव शेळके, ग्रामसेविका यांना दि.१९.१२.२०१५ रोजी पकडण्यात आले आहे. त्याचेविरुद्ध पोलीस स्टेशन भोकरदन, जि.जालना येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३०५४/२०१५, लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ७, १३ (१)(ड) सह १३(२) अन्वये दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात दोषारोप पत्र क्र. १७/१६, दि.३०.०५.२०१६ अन्वये मा.विशेष न्यायालय, जालना येथे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून त्याचा विशेष खटला क्रमांक १४/१६ आहे. सदरचे प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहे.

**ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहातील पोलीसाची रिक्त पदे भरण्याबाबत**

**(५०) ५२३७६ (२४-०५-२०१६).** श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात सद्या एकूण २ हजार, ७६० कैदी असून त्यांच्या देखरेखीसाठी अवघे १९७ पोलीस तैनात असून ६ पदे रिक्त असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

वि.स. १९४ (35)

(२) असल्यास, सदर रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०७-२०१६) : (१) होय.

(२) जोनवारी २०१६ मध्ये रिक्त असलेल्या करागृह शिपायांच्या ६ पदांपैकी काही पदे सर्वसाधारण बदली २०१६ दरम्यान भरण्यात आलेली असून सद्यःसितीत फक्त दोन शिपायांची पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :  
मुंबई.

डॉ. अनंत कळसे  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.